

14th August, 2024

To,
National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, 5th Floor,
Plot No. C/1, G block,
Bandra-Kurla Complex,
Bandra (E)
Mumbai 400051.
Scrip ID - HPAL

To,
BSE Limited
1st Floor, New Trading Ring,
Rotunda Building,
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai 400001.
Scrip Code - 543433

Subject: Newspaper Publication - Unaudited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the quarter ended 30th June, 2024.

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015, the Unaudited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the quarter ended 30th June, 2024, as approved by the Board of Directors in its meeting held on 12th August, 2024, were published in Free Press Journal (English) and Navshakti (Marathi) on 14th August, 2024. The copies of the same are enclosed herewith.

You are requested to kindly take same on record.

Thanking you,

Yours truly,

For HP Adhesives Limited

Jyoti Chawda Company Secretary

Encl.: As above

PUBLIC NOTICE

Government of India

Ministry of Environment, Forest & Climate Change (IA.III Section)

Indira Paryavaran Bhavan, Jor Bagh Road, New Delhi-3 Has accorded Environment clearance for project MIG V - Proposed Amendment and Expansion of Residential Redevelopment Project at plot bearing C.T.S. no. 629(pt) of village Bandra, Bandra East, Mumbai,

Maharashtra by M/S Kalpataru Properties Pvt ltd. vide EC Letter No EC24C3801MH5917203N, File No. 21-118/2024-IA.III dated 01/08/2024.

The copy of clearance letter is available with the Parivesh portal and may also be seen on the website of the Ministry of Environment and Forests at https://parivesh.nic.in/

Director

M/s. Kalpataru Properties Pvt Itd. 101, Kalpataru Synergy, Opp. Grand Hyatt, Santacruz (E), Mumbai - 400055. Maharashtra.



Asset Recovery Management Branch – II, Canara Bank Buildings, 3rd Floor, Adimarzben Path, Ballard Estate, Mumbai – 400001 Email - cb6289@canarabank.com

Appendix IV POSSESSION NOTICE

Whereas, The undersigned being the Authorised Officer of the Canara Bank under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Act), 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued a Demand Notice Dated **05.05.2022** and calling upon the Borrower/ Mortgagor/ Guarantor M/s. VRNB Property Consultant, Mr. Sandeep Bhargava and Mr. Sanjay Bhargava to repay the amount mentioned in the notice, Rs. 28,18,521.67 (Rupees Twenty Eight Lakh Eighteen Thousand Five Hundred Twenty One and Paisa Sixty **Seven Only)** as on **05.05.2022** together with further interest due on other cos within 60 days from the date of receipt the said notice.

The Borrower/Mortgagor/Guarantor having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower/Mortgagor/Guarantor and the public in general that the undersigned has taken **Physical possession** of the property described herein below in exercise of powers conferred on him/her ection 13(4) of said act read with Rule 8& 9 of the said Rules, 2002 or this 7th day of August of the year 2024.

The Borrowers in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Canara Bank, Asset Recovery Management Branch - Il for an amount of Rs. 28,18,521.67 (Rupees Twenty Eight Lakh Eighteen Thousand Five Hundred Twenty One And Paisa Sixty Seven Only) and interest thereon. The Borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of Section (13) of the Act, in respect of the time available, to redeem the secured assets.

DESCRIPTION OF IMMOVABLE PROPERTY
Office No. 107, 1st Floor, Building No. A-1 Mandakini Residency, Village Titwala, Taluka Kalvan, Dist. Thane, Maharashtra - 421605 in the name of Mr. Sandeep Bhargava.

Place : Titwala

Sd/-Authorised Officer, Asset Recovery Management Branch – C Canara Bank

Marine Electricals MARINE ELECTRICALS (INDIA) LIMITED CIN: L31907MH2007PLC176443]

Registered Office: B/1, Udyog Sadan No.3, MIDC, Andheri (E),
Mumbai - 400093, Maharashtra
Tel.: +91 22 4033 4300; Fax: +91 22 2836 4045
Website: www.marineelectricals.com; Email Id: cs@marineelectricals.com
CORRIGENDUM TO THE NOTICE OF EXTRAORDINARY GENERAL MEETING **DATED JULY 24, 2024**

MARINE ELECTRICALS (INDIA) LIMITED (hereinafter referred to as the "Company") had ssued Extra Ordinary General Meeting Notice dated July 24, 2024 together with Explanatory Statement in accordance with the applicable provisions of the Companies Act 2013, the rules made thereunder ("the Act") and SEBI (Listing Obligations and Disclosur Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") thereto, for seeking approval of members by way of special resolutions through Extra Ordinary General Meeting. The Extra Ordinary General Meeting notice has already been circulated to all the Shareholders of the Company in due compliance with the provisions of the Act and SEBI Listing Regulations on July 25, 2024.

The Company through this corrigendum ("Corrigendum") wishes to bring to the notice of the Shareholders, certain corrections/rectifications in respect of the Preferential Issue, based on comments received from National Stock Exchange of India Limited.

This Corrigendum to the Notice of the Extra Ordinary General Meeting shall form ar ntegral part of the Notice of Extra Ordinary General Meeting dated July 24, 2024 which has already been circulated to shareholders of Company and on and from the date hereof and the Extraordinary General Meeting notice shall always be read in conjunction with this Corrigendum which is also being uploaded on the website of the Company at www.marineelectricals.com, The said Corrigendum is also available on the website of the Stock Exchange i.e. The National Stock Exchange of India Limited ('NSE') at www.nseindia.com.

All other contents/information mentioned in the Extraordinary Generral Meeting Notice together with the explanatory statement, save and except as modified or supplemented by the Corrigendum, shall remain unchanged.

Please note: Upon receipt of the additional information in this Corrigendum, any shareholder of the Company who has already voted in respect of the preferential issue, in said the Extraordinary General Meeting Notice dated July 24, 2024 before the issue of this Corrigendum, shall have the option to give their assent or dissent by sending an email to the Scrutinizer i.e. Mr. Jigarkumar Gandhi, Proprietor of JNG&Co, Practicing Company Secretary (Membership No. 7569, COP. 8108, at email: jigar.gandhi@jngandco.in on or before the last date specified for e-voting i.e. August 16, 2024 (5:00 p.m. (IST)). The Scrutinizer rill ensure that any modifications to the votes are duly recorded and taken into consideration

For Marine Electricals (India) Limite Mr Vinay Uchil

Date: 13th August, 2024 Place: Mumbai

Chairman & Executive Director DIN: 01276871

DEBTS RECOVERY TRIBUNAL-1 MUMBAI

(Government of India, Ministry of finance) 2nd Floor, Telephone Bhavan, Colaba Market, Colaba, Mumbai- 400005


(5th Floor, Scindia House, Ballard Estate, Mumbai-400 001) O.A. N0.493 of 2023 Central Bank of IndiaApplicant

V/S **SHARIF GARMENTS AND ANR**

...Defendants Defendant SHARIF GARMENTS C/o Shabbir Kashim Ansari, Plot No 2 1/2 Flr Sanaullah Compound No.1 Patra Shed Dharavinera Moniya Masjid Mumbai, **Maharashtr**a MR SHABBIR KASHIM ANSARI Defendan Room No 6 Razak Chawl No 7, Beherampada, Opp Gate Bandra No.2

SUMMONS

- 1. Whereas, OA/493/2023was listed before Hon'ble Presiding Officer/ Registra on 17/04/2024
- 2. WHEREAS this Hon'ble Tribunal Is pleased to issue summons/ notice on the said Application under section 19(4) of the Act, (OA) filed against you for recovery of debts of Rs. 28.23.204/. 3. WHEREAS the service of summons/Notice could not be effected in the
- ordinary manner and whereas the Application for substitute service has been allowed by this Tribunal. 4. In accordance with sub-section (4) of section 19 of the Act, you, the
- defendants are directed as under: -(i) To show cause within thirty days of the service of summons as to why
- relief prayed for should not be granted; (ii) To disclose particulars of properties or assets other than properties and assets specified by the applicant under serial number 3A of the original application;
- (iii) You are restrained from dealing with or disposing of secured assets or such other assets and properties disclosed under serial number 3A of the original application, pending hearing and disposal of the application for attachment of properties;
- (iv) You shall not transfer by way of sale, lease or otherwise, except in the ordinary course of his business any of the assets over which security interest is created and/ or other assets and properties specified or disclosed under serial number 3A of the original application without the prior approval of the Tribunal:
- (v) You shall be liable to account for the sale proceeds realised by sale of secured assets or other assets and properties in the ordinary course of business and deposit such sale proceeds in the account maintained with the bank or financial institutions holding security interest over such assets.
- 5. You are also directed to file the written statement with a copy thereof furnished to the applicant and to appear before Registrar on 27/09/2024 at 12:00 Noon. failing which the application shall be heard and decided in your absence. Given under my hand and the seal of this Tribunal on this 10th day of July, 2024



TIME?

TIME TECHNOPLAST LTD.

CIN: L27203DD1989PLC003240

Regd. Office: 101, 1st Floor, Centre Point, Somnath Daman Road, Somnath, Dabhel, Nani Daman, Dadra and Nagar Haveli, Daman and Diu (U.T.) 396 210

Corp. Office: 55, Corporate Avenue, Saki Vihar Road, Andheri (E), Mumbai - 400 072 Website: www.timetechnoplast.com; Email: investors@timetechnoplast.com EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2024

S	Particulars		Standalone			Consolidated	
No.		Quarter Ending	Quarter Ending	Year Ended	Quarter Ending	Quarter Ending	Year Ended
		30.06.2024	30.06.2023	31.03.2024	30.06.2024	30.06.2023	31.03.2024
		(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Revenue from operations	62,543	54,436	2,63,304	1,23,005	1,07,932	4,99,250
2	Net Profit for the period after tax	3,753	2,546	15,950	7,931	5,609	31,044
3	Total Comprehensive Income	3,753	2,546	15,946	7,931	5,609	31,082
4	Equity Share Capital (Face Value of ₹ 1 each)	2,269	2,261	2,269	2,269	2,261	2,269
5	Reserves (excluding Revaluation Reserve) as per			1,74,550		-	2,52,775
	Audited Balance Sheet of the previous year						
6	Earnings Per Share (Face Value of ₹ 1 each)						
	a. Basic	1.65	1.13	7.04	3.49	2.48	13.71
	b. Diluted	1.65	1.12	7.02	3.49	2.47	13.67
7	Net Worth excluding Revaluation reserve	1,80,573	1,66,038	1,76,820	2,62,976	2,32,276	2,55,044
8	Outstanding Debt	66,362	72,890	70,009	70,632	77,845	74,461
9	Debt Equity Ratio	0.37	0.44	0.40	0.27	0.33	0.29
10	Debt Service Coverage Ratio	3.10	3.91	2.91	3.94	3.18	4.01
11	Interest Service Coverage Ratio	6.22	5.60	6.59	7.23	5.60	6.95

Notes: The above is an extract of the detailed format of Quarterly financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations, and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites www.bseindia.com and www.nseindia.com and www.timetechnoplast.com

Place: Mumbai Date: 12th August 2024

For TIME TECHNOPLAST LIMITED Bharat Kumar Vageria Managing Director (DIN: 00183629)

Mid India Industries Limited

CIN: L17124MP1991PLC006324

Regd. Office: Textile Mill Area, Station Road, Mandsaur-458 001 (M.P.) Phone: 07422-234999 Corporate Office: 401, Princess Centre, 6/3, New Palasia, Indore-452 003 (M.P.) E-mail: csmidindia@gmail.com, Website: www.midindiaindustries.com

> **Extract of Unaudited Financial Results for the** Quarter Ended on June 30, 2024

	{Regulation 47(1)(b) of the SEBI	(LODR) Regul	ations, 2015}	(Amount In Lakhs Except EPS	
s.		Quarte	Ended	Year to Date Figures for Current Period Ended	
No.	Particulars	30.06.2024	30.06.2023	31.03.2024	
		(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	
1	Total Income from Operations (Net)	92.75	330.04	689.16	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	-10.81	12.08	-24.69	
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (After Exceptional and / or Extraordinary items)	-10.81	1.20	-39.71	
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and / or Extraordinary items)	-10.81	1.20	-42.44	
5	Total Comprehensive income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after Tax) and Other Comprehensive Income (after Tax)]	-10.81	1.20	-42.44	
6	Equity Share Capital	1630.00	1630.00	1630.00	
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of the previous year)	-	-	-2,068.27	
8	Earnings Per Share (of ₹ 10/- each) (for continuing and discontinued operations) 1. Basic 2. Diluted	-0.07 -0.07	0.01 0.01	-0.26 -0.26	

Note: The above is an extract of the detailed format of the Unaudited Financial Results for the Quarter endec June 30, 2024 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results for the Quarter ended June 30, 2024 is available on the website of the Company **www.midindiaindustries.com** and Stock Exchange

For Mid India Industries Limited

Place: Indore Date: 12.08.2024

Sd/-Sanjay Singh, Chairman & Managing Director DIN: 01548011

TAVERNIER RESOURCES LIMITED

Registered office: Unit-1, Plot No. 42, Deonar Ancillary Industrial Estate, Near Maneesh Pharma, Deonar, Mumbai - 400043 CIN: L51909MH1994PLC193901

Extract of Unaudited Financial Results for the quarter ended 30th June, 2024

					(Rs. in lakhs)
Sr.	B // 1	C	uarter ende	d	Year ended
No.	Particulars	30.06.2024	31.03.2024	30.06.2023	31.03.2024
		Unaudited	Audited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations (Net)	3.22	4.05	142.34	151.14
2	Net Profit/(Loss) for the period from ordinary activities (before tax, exceptional and/or extraordinary items)	(5.30)	(1.49)	(1.66)	(20.75)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional / extraordinary items)	(5.30)	(1.49)	(1.66)	(20.75)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional / extraordinary items)	(5.30)	(1.82)	(10.33)	(29.75)
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit and Other Comprehensive Income for the period)	_	-	-	-
6	Equity Share Capital	597.90	597.90	597.90	597.90
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	-	-	-	-
8	Basic and Diluted Earnings per equity share (in Rs.) *	(0.09)	(0.03)	(0.17)	(0.50)

* Figures for Quarter ended are not annualised

- 1 The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The ful format of the Quarterly Financial Results is available on the Stock Exchange website www.bseindia.com and on Company's website at www.tavernier.com
- 2 The above results were reviewed by the Audit Committee and then approved by the Board at their respective meeting held on August 13, 2024.

Date: 13th August, 2024 Place: Mumbai

For Tavernier Resources Limited sd/-**Sudhir Naheta Managing Director**

THE RUBY MILLS LIMITED

CIN: L17120MH1917PLC000447

Regd. Office: Ruby House, J. K. Samant Marg, Dadar (W) Mumbai-400028 Phone No. +91-22-24387800, Fax No. +91-22-24378125, Email Id: info@rubymills.com, Website: www.rubymills.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2024

					Rs. in Lakh
				(except earn	ings per share
Sr. No.	Particulars	FOR THE	QUARTER	ENDED	FOR THE YEAR ENDE
		Un-Audited	Audited	Un-Audited	Audited
		30th June, 2024	31st March 2024	30th June 2023	31st March 2024
1	Total income from operations	5,017.85	7,847.15	5,649.47	25,035.2
2	Net profit / (Loss) for the period (before tax, exceptional and/or extraordinary items)	1,092.22	2,104.49	925.85	5,565.9
3	Net profit / (Loss) for the period before tax (after exceptional and/or extraordinary items)		2,104.49	925.85	5,565.9
4	Net profit / (Loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)		1,619.86	734.62	4,454.2
5	Total comprehensive income for the period [comprising profit / (loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	894.5	1,636.59	742.33	4,481.8
6	Equity share capital of Rs. 5 each/-	1,672.00	1,672.00	1,672.00	1,672.0
7	Reserves (excluding revaluation reserve) as shown in the audited Balance Sheet of the previous year		1	NA	
8	Earnings Per share (before & after Extraordinary items) of Rs. 5/- each)				
	Basic and Diluted (Rs.)				
	Basic :	2.63	4.82	2.2	13.3
	Diluted :	2.63	4.82	2.2	13.3

Diluted Notes to financial results:

Date: 14.08.2024

Place: Mumbai

- The above unaudited financial results of the Company have been prepared in accordance with Indian Accounting Standards (IND AS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and other relevant amendments thereafter. These financial results have been reviewed and recommended for adoption by Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meeting held on 12th August, 2024
- The financial result for the quarter ended on 30th June, 2024 have been reviewed by the Statutory Auditors as required under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.
- The figures for the quarter ending 31st March, 2024 are the balancing figures between audited figures in respect of the full financial year ended on 31st March, 2024 and the unaudited published year-to-date figures up to the third quarter of the respective financial years.
- Result for the quarter ended 30th June, 2024 are available on Bombay Stock Exchange Limited(URL: www.bseindia.com) and The National Stock Exchange (URL: www.nseindia.com) and on the Company's website (URL: www.rubvmills.com)
- Figures for previous year/period have been regrouped wherever necessary. For The Ruby Mills Limited

Bharat Shah

THE RAVALGAON SUGAR FARM LIMITED

Registered Office: P.O. RAVALGAON 423108 TALUKA MALEGAON, DISTRICT NASHIK, MAHARASHTRA

EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2024

		Quarter Ended				Ended
Sr. No.	Particulars	30.06. 2024 (Unaudited)	31.03. 2024 (Audited)	30.06. 2023 (Restated Unaudited)	31.03. 2024 (Audited)	31.03. 2023 (Restated Audited)
1) 2)	Total Income from operations (net) Net Profit / (Loss) for the period (before Tax,	118.14	215.50	190.38	871.61	985.03
3)	Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax	-52.27	-170.80	-97.91	-448.76	-380.00
4)	(after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax	-52.63	2,439.70	-97.91	2,155.80	-255.70
	(after Exceptional and/or Extraordinary items)	-52.63	2,014.70	-97.98	1,730.80	-255.88
5)	Total Comprehensive Income for the Period					
	[Comprehensive Profit / (Loss) for the period					
	(after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	-52.63	2,023.72	-97.98	1,739.82	-246.17
6)	Paid-Up Equity Share Capital	34.00	34.00	34.00	34.00	34.00
7)	Face value of Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve)	Rs. 10.00	Rs. 10.00	Rs. 50.00	Rs. 10.00	Rs. 50.00
8)	as shown in the Balance Sheet Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -	-	-	-	1,676.86	-62.96
	Basic	-15.48	595.21	-144.10	509.06	-376.30
	Diluted	-15.48	595.21	-144.10	509.06	-376.30

The above unaudited standalone financial results was reviewed and recommended by the Audit Committee and subsequently approved by the Board o Directors at their respective meetings held on August 13, 2024.

- The Statement of Financial Results for the quarter ended on 30th June, 2024 have been prepared in accordance with the recognition and measuremen principles laid down in the applicable accounting standards prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 as amended from time to time and other accounting principles generally accepted in India, read with relevant rules issued thereunder and in terms of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended ("Listing Regulations").
 - The Figures of the previous periods quarter/year have been regrouped/rearranged/recasted/restated wherever considered necessary
- The Company is operating in a single segment viz. Manufacturing of Confectionery. Accordingly, the results are reported on single segment basis and the company is operating in a single segment viz. The Company is operating v
- The above is an extract of the detailed Unaudited Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full Unaudited Financial Results are available on the websites of the BSE Limited (www.bseindia.com) and the Company (www.ravalgaon.in).

By order of the Board of Directors For The Ravalgaon Sugar Farm Limited

: MUMBAI : 13th August, 2024

Harshavardhan Doshi Chairman and Managing Director DIN: 00688736



FIBERWEB (INDIA) LIMITED

Registered Office: Air port Road, Kadaiya, Nani Daman, Daman (U.T.) - 396210. Website: www.fiberwebindia.com , E-mail ID: fiberweb@fiberwebindia.com, Tel Ph. No: 0260-2221458 , Fax No.: 0260-2220758 CIN NO.: L25209DD1985PLC004694

Statement of Standalone Unaudited Financial Result for the 1st Quarter and three Months Ended 30.06.2024

	Particulars	Quarter ending/ Current Year ending 30.06.2024	Year to date Figures/Previous Year ending 31.03.2024	Corresponding 3 months ended in the previous year 30.06.2023
		Unaudited	Audited	Unaudited
1	Total income from operations (Including Other Income)	2555.85	2095.14	2,999.6
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	379.84	312.57	126.2
3	Net Profit / (Loss) for the period (before Tax, (after Exceptional and/or Extraordinary items#)	379.84	312.57	126.2
4	Net Profit / (Loss) for the period after Tax, (after Exceptional and/or Extraordinary items#)	289.82	352.43	93.2
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after Tax), and Other Comprehensive Income (after Tax)]	289.82	352.43	93.2
6	Equity Share Capital	2879.17	2879.17	2,879.1
7	Reserves (excluding Revaluation Reserves) as shown in the Audited Balance Sheet of the previous year.	-	-	
8	Earnings per Share (of Rs 10/- each) (for continuing and discontinued operations)			
	(a) Basic	1.01	1.22	0.3
	(b) Diluted	1.01	1.22	0.3

- The above statement of standalone unaudited financial result was reviewed by the audit committee at its meeting held on 10th August, 2024 and approved at the Board Meeting held on 12th August, 2024. The statutory Auditors have carried out limited review of the Unaudited Financial Results for the 1st quarter and three months ended 30.06.2024.
- The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the stock exchange under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com) (www.nseindia.com) and on the Company's websites
- The above results are in compliance with Indian Accounting Standards (INDAS) notified by the Ministry of Corporate Affairs The Company is operating in single segment i.e. "Polymer Processing" hence segment wise reporting as defined by IND AS 108-
- "Operating Segments", is not applicable.
- compara

Date: 12th August, 2024

For and on Behalf of the Board of Directors Fiberweb (India) Limite Chairman & Director



HP Adhesives Limited

Registered Office: 11 Unique House, Chakala Cross Road, Chakala, Andheri East, Mumbai 400099. Corporate Office: 501, 5th Floor, C Wing, Business Square, Chakala, Andheri East, Mumbai 400093. Website: www.hpadhesives.com, Email: investors@hpadhesives.com. Tel.: 022 6819 6300 CIN: L24304MH2019PLC325019

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR

THE QUARTER ENDED JUNE 30, 2024 (Rs. In Lakhs) Consolidated

Sr. No		Quarter Ended	Year Ended	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended	Quarter Ended
INO		30.06.2024		30.06.2023			
		Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited
1	Total Income from Operations	6,200.21	23,927.69	6,030.66	6,200.21	23,927.69	6,030.66
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	744.55	2,789.26	585.82	741.27	2,789.26	585.82
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	744.55	2,811.66	585.82	741.27	2,811.66	585.82
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	563.32	2,056.81	451.32	560.86	2,056.81	451.32
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after Tax)	564.81	2,060.10	453.56	562.36	2,060.10	453.56
6	Paid up Equity Share Capital	1,837.49	1,837.49	1,837.49	1,837.49	1,837.49	1,837.49
7	Reserves (excluding Revaluation Reserve)		15,051.43			15,051.43	
8	Earning Per Share (FV of Rs. 2/- each) (for continuing and discontinued operations) (Not Annualised For Quarters) Basic in ₹ Diluted in ₹	0.61 0.61	2.24 2.24	0.49 0.49	0.61 0.61	2.24 2.24	0.49 0.49

Notes

The above is an extract of the detailed format of Standalone and Consolidated Unaudited financial results for the guarter ended June 30, 2024 filed with the stock exchange(s) under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results is available on the website of the Stock Exchange(s) (www.bseindia.com & www.nseindia.com) and can also be accessed on the website of the Company (www.hpadhesives.com)

The above financial results have been reviewed and recommended by the Audit Committee and have been approved and taker on record by the Board of Directors at its meeting held on August 12, 2024.

The above results are in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) as prescribed under section 133 of the Companies Act, 2013, read with the relevant Rules issued there under and other accounting principles generally accepted in India. Accordingly, previous period's figures have been reclassified / regrouped/ restated, whenever necessary.

- At the Annual General Meeting (AGM) of the members of the Company held on September 29, 2023, the shareholders of the Company approved sub-division of one (1) equity share having face value of Rs. 10/- (Rupees Ten only) fully into five (5) equity shares having face value of Rs. 2/- (Rupees Two only) each. Subsequent to quarter ended September 30, 2023, this subdivision has come into effect from November 09, 2023 (record date). However, the basic & diluted Earnings Per Share (EPS) of the current quarter and all comparative periods presented have been re-calculated based on number of outstanding shares in respective periods, as increased by sub-division of shares.
- The Company wide Board Meeting February 07, 2024 has incorporated wholly owned subsidiary with effect from April 11 2024 through Investment in 100% shares (along with nominee holder) in M/s Unitybond Solutions Private Limited on May 4, 2024. Pursuant to the same, Company has prepared its consolidated financial results for the quarter ended June 30, 2024. The Comparative figures presented in this consolidated financial results for the quarter & year ended March, 2024 and quarter ended June, 2023 represents standalone figures of the Holding Company

For HP Adhesives Limited

Place: Khalapur, Raigad Date: 12th August, 2024

Managing Director

Mr. Karan Motwan **Managing Directo**

वसई येथील श्रीमती. आर. एन. खान



प्रत्यक्ष कब्जा सूचना

नोंदणीकत कार्यालय: आयसीआयसीआय बँक टॉवर्स, बांदा-कर्ला कॉम्प्लेक्स, बांदा (पर्व), मंबई- ४०००५१. नादणाकृत कायालय : आयसाआयसाआय बक टावत, बाह्म-नुराम प्राप्त नार्या, स्थार क्रिया के कायालय आयसीआयसीआय एचएफसी टांबर, जेबी नगर, अधेरी कुर्ला रोड, अधेरी पूर्व, मुंबई- ४०००५९ **गाखा कार्यालय**ः दुकान क्र. ३०१, ३०२, ३०३, ३ग मजला, नेक्स्ट लेव्हल मॉल, हॉटेल ग्रॅंग्ड मेहफिल समोर, कॅम्प रोड, अमरावती–४४४६०१ **गाखा कार्यालय**ः तळमजला, वसंत प्लाझा, बागल चौक, राजाराम रोड, राजारामपूरी, कोल्हापूर ४१६००८

ज्याजयां,
िमन्याक्षांकार हे आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्दृत्रशन ऑफ फायनान्सिअल ॲसेटस् ऑन्ड एन्फोसॅमेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि कलम १३(१२) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोसॅमेंट) रूटस, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून मागणी सूचना जारी करून खालील नमृद् कर्जदारास सुचनेतील नमृद कर्मची परत्येड करण्यास कर्जदार असमर्थ उटल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वार सूचना देणेत की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा करूजा त्याला/तिला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टरच्या करना १३(४) अंतर्णत सहवाचता सदर रूतसच्या नियम ८ अन्वये खालील नमृद तारखेस घेतला आहे. विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सुशार रेण्यात योती की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करून से आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेडच्या

ı	भाराअ	धीन राहील.			
	अ. क्र.	कर्जदार/सह–कर्जदाराचे नाव/ कर्ज खाते क्रमांक	मिळकतीचे वर्णन / कल्जाची तारीख	मागणी सूचनेची तारीख/मागणी सूचनेतील रक्कम (रु.)	शाखेचे नाव
	٧.	निशिकांत सुधाकर जोशी (कर्जदार), दिपाली जोशी (सह-कर्जदार), एलएचएएमआय००००१३६८९३४	मंगलधाम कॉलनी जबळ, महादेव खोरी मंदिर जबळ, अमरावती, मौजे बेनोडा प्राग्णे नांदगाव पेठ फिल्ड सर्व्हें क्र. २०/१, अमरावती, महाराष्ट्र-४४४६०१. सिमाबद्ध द्वारे: उत्तर: प्लॉट क्र. २० बी, दक्षिण: वा प्लॉटचा उर्वरित भाग, पूर्व: सर्व्हें क्र. २० भाग, पश्चिम: लेआऊट रोड./ कब्जाची तारीख- ०८-ऑगस्ट-२४.	१०-०५-२०२२ ₹. ७०,०८६/-	अमरावती-बी
	٦.	निशिकांत सुधाकर जोशी (कर्जदार), दिपाली जोशी (सह-कर्जदार), एलएचएएमआय००००१३६८९३८	मंगलधाम कॉलनी जबळ, महादेव खोरी मंदिर जबळ, अमरावती, मौजे बेनोडा प्रागणे नांदगाव पेठ फिरन्ड सर्व्हें क्र. २०/१, अमरावती, महाराष्ट्र-४४४६०१. सिमाबद्ध द्वारे: उत्तर: प्लॉट क्र. २० बी, दक्षिण: या प्लॉटवा उर्वरित भाग, पूर्व: सर्व्हें क्र. २० भाग, पश्चिम: लेआऊट रोड./ कब्जाची तारीख-०८-ऑगस्ट-२४.	१०-०५-२०२२ रू. १५,००,७०८/-	अमरावती-बी
	₩.	प्रविण गोपाळ हालोळी (कर्जदार), गुणवंती गोपाळ हालोळी (सह-कर्जदार), एलएचकेपीआर००००१२७८४२३	फ्लॅट क्र. एफएफ २, शहर सल्हें क्र. २६०२ ते २६०८, २६०९ बी १ आणि २६०९सी, गंगा निवास, ४था मजला, गावभाग, इचलकरंजी, कोल्हापुर, कोल्हापुर-४६६१५. सिमाबद्ध द्वारे: उत्तर: श्री. प्रकाश किचडे यांचे घर, दक्षिण: श्री. गजानन गुरव यांचे घर, पूर्व: घर, पश्चिम: रोड./ कब्जाची तारीख-०८-ऑगस्ट-२४.	१०-१०-२०२२ ₹. १८,८९,९५०/-	कोल्हापुर-बी
	٧.	प्रविण गोपाळ हालोळी (कर्जदार), गुणवंती गोपाळ हालोळी (सह-कर्जदार), एनएचकेपीआर००००१२७८३४३.	पसंट क्र. एफएफ २, शहर सब्हें क्र. २६०२ ते २६०८, २६०९ वी १ आणि २६०९सी, गंगा निवास, ४था मजला, गावभाग, इचलकरंजी, कोन्हापुर, कोन्हापुर-४९६९४५. सिमाबद्ध द्वारे: उत्तर: श्री. प्रकाश किचडे यांचे घर, दक्षिणः श्री. गजानन गुरव यांचे घर, पूर्वे: घर, पश्चिम: रोड./ कब्जाची तारीख-०८-ऑगस्ट-२४.	१०-१०-२०२२ ₹. ५४,५३२/-	कोल्हापुर-बी

ारील नमूद कर्जदार/हमीदारास याद्वारे ३० दिवसांत रकमेचा भएणा करण्यास सूचना देण्यात येत आहे, अन्यथा गहाण मिळकती सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोसीमेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ आणि ९ च्या तातुदी वंतर्गत महारा प्रकाशनाच्या ३० दिवसांच्या मधापीनंतर विकाशात येतील नांक : ऑगस्ट १४, २०२४ ठिकाण : अमरावती, कोल्हापुर प्राधिकृत अधिकारी, आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेड

विनमोर लीजिंग अँड होल्डिंग्स लि. नों. कार्यालय: आशियाना ६९-सी भलाभाई देसाई रोड मंबई - ४०० ०२६

दूरध्वनी. क्रमांकः ०२२-२३६८६६१८ ई-मेल आयडी: ho@hawcoindia.com

सीआयएन क्र.: एल ६७१२०एमएच१९८४पीएलसी२७२४३२: वेबसाइट: www.winmoreleasingandholdings.com

३०.०६.२०२४ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अलेखापरिक्षित अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षाचे विवरण

						(रु. लाखांत)
	अलिप्त एकत्रित					
तपशिल	संपलेली ३ महिने	संपलेली ३ महिने	संपलेले वर्ष	संपलेली ३ महिने	संपलेली ३ महिने	संपलेले वर्ष
	३०.०६.२०२४	३०.०३.२०२३	39.03.7078	३०.०६.२०२४	३०.०३.२०२३	३१.०३.२०२४
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	६.८१	५.८२	२६.५४	२,४४४.६८	२,०२०.९८	१५,४७२.५२
कालावधीसाठी निञ्चळ नफा/(तोटा) (कर,	(२.२२)	१.३८	(६१९.०३)	४५८.६०	४२९.४३	१,६७३.८३
अपवादात्मक आणि/किंवा अनन्य साधारण बाबींपूर्वी)						
कालावधीसाठी करपूर्वी निव्वळ नफा/तोटा	(२.२२)	१.३८	(६१९.०३)	४५२.१९	४२९.४३	(१,३९३.५९)
(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींपूर्वी						
पश्चात)						
कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/तोटा	(२.५८)	०.८६	(६२१.२६)	४५१.८३	४२८.९१	(१,३९५.८२)
(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर)						
कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	२७.०६	६८.३०	४६.१९	४८१.४७	४९६.३५	४१.१३
(कालावधीसाठी एकत्रित नफा/(तोटा) (करोत्तर) आणि						
इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर))						
समभाग भांडवल	99.69	99.69	99.69	99.29	१९.८९	९९.८९
मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदात	-	-	(३४५८.५७)	-	-	(७०७.०५)
दाखविल्याप्रमाणे राखीव (पूर्नमुल्यांकित राखीव वगळून)						
प्रति समभाग प्राप्ती (अनन्य साधारण बार्बीपूर्वी) दर्शनी						
(मूल्य रु. १०/- प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत						
परिचालनाकरीता)						
मूलभूत आणि सौम्यिकृत (रु.)	(0.25)	0.09	(६२.१९)	४५.२३	87.98	(१३९.७३)

१) वरील माहिती. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्यलेशन २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजसकडे सादर केलेल्या. तिमाहीकरीत वित्तीय निष्कर्षांच्या तपशितवार विवरणाचा एक उतारा आहे. वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण वेबसाईट http.www.msei.in/index.aspx) येथे आणि तसेच कंपनीची वेबसाईट www.winmoreleasingandholding.com) वर उपलब्ध आहे.

क्लासिक इलेक्ट्रिकल्स लिमिटेड

नोंदणी. कार्यालय: १३०१, १३वा मजला, टॉवर-बी, पेनिन्सुला बिझनेस पार्क, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, (प), मुंबई-४०० ०१३, टेलि. : ०२२-३००३ ६५६५

सीआयएन क्र. : एल२५२०९एमएच१९८५पीएलसी०३६०४९, ईमेलः info.roc7412@gmail.com

	तपशील	संपलेले तीन महिने (३०.०६.२०२४)	संपलेले तीन महिन (३०.०६.२०२३)	संपलेले वर्ष (३१.०३.२०२४)
(ख	ालील टिपा पहा)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	२४.९०	२४.६२	९७.५७
?	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींपूर्वी)	३.३६	۷,98	३५.८७
ş	कालावधीसाठी (करपूर्व) निञ्चळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)	३.३६	۷,98	३५.८७
8	कालावधीसाठी (करोत्तर) निव्वळ नफा/ (तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर)	7.48	६.६९	१९.८३
ч	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी (करोत्तर) नफा/(तोटा) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	२.५१	६. ६९	१९.८३
Ę	समभाग भांडवल (दर्शनी मूल्य प्रत्येकी रु. १०/-)	१४८.५२	१४८.५२	१४८.५२
b	मागील लेखा वर्षाच्या ताळेबंदानुसार पुर्नमुल्यांकित राखीव वगळून	-	-	१,०३५.१५
۷	प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- चे) (खंडीत आणि अखंडीत परिचलनाकरिता)			
	ए) मूलभूत : बी) सौम्बिकृत :	o.१७ o.१७	0.84 0.84	१.३३ १.३३

२. वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंज कडे सादर केलेल्या ३०.०६.२०२४ रोजी संपलेल्या तिमाही निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. तिमाही/वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंज च्या वेबसाईटस www.bseindia.com वर आणि कंपनीची वेबसाईट www.classicelectricals.co.in वर उपलब्ध आहे

क्लासिक इलेक्ट्रिकल्स लिमिटेडकरिता सही

राजेश हिरजी शहा व्यवस्थापकीय संचालक

(रु. लाखांत)

ठिकाण : मुंबई दिनांक: १३.०८.२०२४

डीआयएन क. : ००४७५७७६

एचपी ॲढेसिव्हज लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ११ युनिक हाऊस, चकाला क्रॉस रोड, चकाला, अंधेरी पूर्व, मुंबई - ४०००९९. कॉर्पोरेट कार्यालय: ५०१, ५वा मजला, सी विंग, बिझनेस स्क्रेअर, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०००९३. वेबसाइट: www.hpadhesives.com, ईमेल: investors@hpadhesives.com, फोन : ०२२–६८१९ ६३००

सीआयएन: यू२४३०४एमएच२०१९पीएलसी३२५०१९ ३० जून, २०२४ रोजी संपलेली तिमाहीसाठी अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

							(रु. लाखात)
			अलिप्त			एकत्रित	
अनु. क्र.	तपशील	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही
		३०.०६.२०२४	39.03.7078	३०.०६.२०२३	३०.०६.२०२४	३१.०३.२०२४	३०.०६.२०२३
		अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	६,२००.२१	२३,९२७.६९	६,०३०.६६	६,२००.२१	२३,९२७.६९	६,०३०.६६
?	कालावधीसाठी निञ्चळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींपूर्वी)	७४४.५५	२,७८९.२६	५८५.८२	७४१.२७	२,७८९.२६	५८५.८२
ş	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर)	७४४.५५	२,८११.६६	५८५.८२	७४१.२७	२,८११.६६	५८५.८२
8	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर)	५६३.३२	२,०५६.८१	४५१.३२	५६०.८६	२,०५६.८१	४५१.३२
ч	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	५६४.८१	२,०६०.१०	४५३.५६	५६२.३६	२,०६०.१०	४५३.५६
ξ	भरणा झालेले समभाग भांडवल	१,८३७.४९	१,८३७.४९	१,८३७.४९	१,८३७.४९	१,८३७.४९	१,८३७.४९
૭	राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)		१५,०५१.४३			१५,०५१.४३	
۷	प्रति समभाग प्राप्ती (दर्शनी मूल्य रः. २/- प्रती समभाग) (अखंडित व खंडित कामकाजासाठी) (तिमाहीसाठी अवार्षिक) मूलभूत रु.						
	सौम्यिकृत रु.	0.58	2.28		०.६१	2.28	0.89
		०.६१	7.78	٥.४९	०.६१	7.78	0.89

ठेकाण : खालापूर, रायगड

दिनांक : १२ ऑगस्ट, २०२४

- वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजसकडे सादर केलेल्य ३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अलिप्त आणि एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. वित्तीय निष्कर्षांच संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाईट (www.bseindia.com आणि www.nseindia.com) आणि कंपनीची वेबसाईट (www.hbadhesives.com) व उपलब्ध आहे
- वरील वित्तीय निष्कर्षांना लेखा परिक्षण समितीने पुनर्विलोकन करून शिफारस केली आणि १२ ऑगस्ट, २०२४ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत संचालक मंडळाने मंज्री देऊन अभिलिखित केले.
- वरील निष्कर्ष कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत विहित इंडियन अकाऊंटींग स्टॅंडर्डस (इंड एएस) सहवाचता त्या अंतर्गत जारी संबंधित नियम आणि भारतात सर्वसाधारणपणे स्वीकृत अन्य लेखा तत्वानंसार बनवले आहेत. त्यान्सार, आवश्यकते प्रमाणे मागील कालावधीची आकडेवारी पुनर्वर्गीकृत/पुनर्गचित/पुनर्रचित
- २९ सप्टेंबर, २०२३ रोजी झालेल्या कंपनीच्या सभासदांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (एजीएम), कंपनीच्या भागधारकांनी रु. १०/- (रुपये दहा मात्र) दर्शनी मूल्य असलेल्या एक (१) समभागाची प्रत्येकी रु २/- (रुपये दोन मात्र) चे दर्शनी मूल्य असलेल्या पाच (५) समभागांमध्ये संपूर्णपणे पोट-विभागणी करण्यास मंजुरी दिली. ३० सप्टेंबर. २०२३ रोजी सपलेल्या तिमाही नंतर हे पोट-विभाजन ०९ नोव्हेंबर. २०२३ (रेकॉर्ड डेट) पासून परिणाम स्वरूप झाले. तथापि, सादर केलेली चालू कालावधी आणि सर्व तुलनात्मक कालावधींची मूलभूत आणि सौम्यिकृत प्रती समभाग प्राप्ती (ईपीएस) समभागांच्या पोट-विभाजनामुळे वाढले असल्याने, संबंधित कालावधींम थकीत समभागांच्या संख्येच्या आधारे फेर गणन करुन कळवली आहे.
- कंपनीने सोमवार, ०७ फेब्रुवारी, २०२४ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीद्वारे ४ मे, २०२४ रोजी मे. युनिटीबाँड सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड मध्ये ९००% कवमान सामधार, ०० कुप्रसार, १०२ वर्णा जारारचा स्वारास्त्र कार्यास्त्र १ के. १ कि. १ के. १ के. १ के. १ के. १ के. शेअर्स मधील गुंतवणुकी मार्फत ११ एप्रिल, २०२४ पासून संपूर्ण मालकीच्या उपकंपनीचे समाज्ञक ले (नीमीन होल्डर सह). त्यानुसार, कंपनीने ३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी तिचे एकत्रित वित्तीय निष्कर्ष बनवले आहेत. मार्च, २०२४ मध्ये संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठी आणि जून, २०२३ मध्ये संपलेल्य तिमाहीसाठी ती एकत्रित वित्तीय निष्कर्षात सादर केलेल्या तुलनात्मक आकडेवाऱ्या ह्या होर्ल्डींग कंपनीच्या अलिप्त आकडेवाऱ्या दर्शविता

एचपी ॲढेसिव्हज लिमिटेड सार्ठ श्री. करण मोटवानी मिर्क इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड

नोंदणीकत कार्यालय: ओनिडा हाऊस. जी - १. एम.आय.डी.सी.. महाकाली गंफा मार्ग.

अभिवादा अभिवादा । अभिवादा

दि. ३०.०६.२०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा सारांश (रक्कम रु. लाखांत)									
		तिमाहीअखेर		वर्षअखेर					
तपशील	३०.०६.२०२४ अलेखापरीक्षित	३१.०३.२०२४ अलेखापरीक्षित	३०.०६.२०२३ अलेखापरीक्षित	३१.०३.२०२४ लेखापरीक्षित					
परिचालनातून एकूण उत्पन्न	२३,०८५	२९,७५१	१८,५९६	९७,४५३					
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	२६७	(५,१११)	(६२२)	(६,२२१)					
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीपश्चात)	88	(५,१११)	(६२२)	(६,२२१)					
करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	88	(५,१११)	(६२२)	(६,२२१)					
कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन (कालावधीकरिता (करपश्चात) नफा/(तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश	३ ९	(५,१३५)	(६२०)	(६,२४०)					
प्रदानित समभाग भांडवल (दर्शनी मूल्य प्रत्येकी रु. १/-)	२,३११	२,३११	२,३११	२,३११					
राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळता)				१०,५३३					
उत्पन्न प्रतिशेअर (प्रत्येकी रु. १/-) (अखंडित व खंडित परिचालनाकरिता)									
मूलभूत	0.02	(२.२१)	(0.36)	(२.६९)					
सौम्यीकृत	0.02	(२.२१)	(0.76)	(२.६९)					

अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे दाखल करण्यात आलेल्या वित्तीय निष्कर्षांच्या विस्तृत प्रारूपाचा सारांश आहे वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण प्रारूप बीएसई व एनएसईच्या वेबसाइट्स अनुक्रमे www.bseindia.com www.nseindia.com वर तसेच कंपनीची वेबसाइट www.onida.com वरही उपलब्ध आहे

वरील वित्तीय निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुनरावलोकन करण्यात आलेले असून संचालक मंडळाद्वारे त्यांची दि. १३.०८.२०२४ रोजी आयोजित सभेमध्ये पटनोंदणी करण्यात आली आहे

> मिकं इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड करित जी. एल. मिरचंदानी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डीआयएन : ०००२६६६४

ठिकाण : मंबर्ड

दिनांक : १३.०८.२०२४

फॉर्म ए जाहीर उद्घोषणा

(इन्सॉल्व्हन्सी अँड बँकरप्टसी बोर्ड ऑफ इंडिया (इन्सॉल्व्हन्सी रिझॉल्युशन प्रोसेस फॉर कॉर्पोरेट पर्सन्स) रेग्युलेशन्स, २०१६ च्या रेग्युलेशन ६ अ

अंबिका बिकवेल एलएलपी च्या धनकोंच्या माहीतीकरीता

संबंधित तपशील					
१	कॉर्पोरेट कर्जदाराचे नाव	अंबिका ब्रिकवेल एलएलपी			
2	कॉर्पोरेट कर्जदाराच्या स्थापनेची तारीख	२३/०३/२०१७			
'n	कॉर्पोरेट कर्जदार ज्या अंतर्गत स्थापित/ नोंदणीकृत आहे ते प्राधिकरण	कंपनी निबंधक- मुंबई			
8	कॉर्पोरेट कर्जदाराचा कॉर्पोरेट आयडेन्टिटी नंबर/ लिमिटेड लायाबिलिटी आयडेन्टिफिकेशन नंबर	एएआय-९२३१			
ч	कॉर्पोरेट कर्जदाराच्या नोंदणीकृत कार्यालय व मुख्य कार्यालय (असल्यास) ह्यांचा पत्ता	एच. क्र. २०४१, २, गाळा क्र. २, शेवंतीबाई अपा., वाडा रोड, शेलार, ठाणे, भिवंडी, महाराष्ट्र, भारत, ४२१३०२			
ξ	कॉर्पोरेट कर्जदाराच्या बाबतीत नादारी सुरू होण्याची तारीख	१२ ऑगस्ट, २०२४			
Ø	नादारी निर्णय प्रक्रिया समाप्तीची अंदाजित तारीख	०८ फेब्रुवारी, २०२५ (नादारी सुरूवातीच्या तारखेपासून १८० दिवस)			
۷	अंतरिम निर्णय व्यावसायिक म्हणून कृती करणाऱ्या नादारी व्यावसायिकाचे नाव आणि नोंदणी क्रमांक	नाव: श्री. अव्हिल मेनेझेस नोंदणी क्र.: आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी- पी०००१७/२०१६-२०१७/१००४१			
٩	बोर्डाकडे नोंदणीकृत अंतरिम निर्णय व्यावसायिकांचा पत्ता आणि ई–मेल	पत्ताः १०६, १ला मजला, कनाकिया ॲट्रियम २, क्रॉस रोड ए, कोर्टयार्ड मॅरिएटच्या मागे, चकाला, अंधेरी पूर्व, मुंबई- ४०००९३ ई-मेल आयडी: avii@caavil.com			
१०	अंतरिम निर्णय व्यावसायिकांशी दळणवळण करण्याकरिता वापरावयाचा पत्ता आणि ई-मेल	पत्ताः १०६, १ला मजला, कनाकिया ॲट्टियम २, क्रॉस रोड ए, कोर्टवार्ड मॅरिएटच्या मागे, चकाला, अंधेरी पूर्व, मुंबई- ४०००९३ ई-मेल आयडी: irp.ambikabrickwell@aegisipe.com, avil@caavil.com			
११	दावे सादर करण्यासाठी अंतिम तारीख	२६ ऑगस्ट, २०२४			
१२	अंतरिम निर्णय व्यावसायिकांनी निश्चित केलेले कलम २१ च्या पोट-कलम (६ ए) च्या खंड (बी) अंतर्गत धनकोंचे वर्ग, असल्यास	इन्सॉल्वन्सी ॲण्ड बॅंकृप्टसी कोड, २०१६ च्या कलम ५(८) (एफ) अंतर्गत रिअल इस्टेट प्रकल्पाअंतर्गत घर खरेदीदार			
१३	एका वर्गातील धनकोंचे प्राधिकत प्रतिनिधी म्हणन कती	१. जितेंद्र कोठारी			

करण्यासाठी ठरलेल्या नादारी व्यावसायिकांची नावे (प्रत्येक वर्गासाठी तीन नावे) . आनंद प्रविण पांडे नादारी व्यवसायिकांचे तपशील खालील नमूद केलेल्या बाब क्र १४ मध्ये दिले आहे.) (ए) संबंधित फॉर्म्स आणि . जितेंद्र कोठारी (बी) प्राधिकृत प्रतिनिधींचे तपशील येथे उपलब्ध आहेत: आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-ो००५४०/२०१७-२०१८/१०९६५<u>)</u> ईमेलः jitenderkothari@rediffmail.com पत्ताः ७०२, ऑर्किंड ए विंग, एव्हरशाईन पार्क, वीरा देसाई रोड तगत, अंधेरी पश्चिम, मुंबई शहर, महाराष्ट्र, ४०००५३ २. अलोक कुमार मुरारका (आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-पी-08838/2088-2020/83008) ईमेल: ipalok.murarka@gmail.com पत्ताः बी-५०३, युनिक इस्टेट, बेव्हर्ली पार्क, कनाकिया व्ही पॉवर जीम/सिनेमॅक्स जवळ, मीरा रोड पूर्व, ठाणे, महाराष्ट्र 3. आनंद प्रविण पांडे (आयबीबीआय/आयपीए-००३/आयसीएआय-एन ००३७४/२०२१-२०२२/१३९१४) १६, स. क्र. ५६२, साळखे विहार रोड, कोंडवा खर्द, पणे एबीर्स फार्म बिल्डिंग, पुणे, महाराष्ट्र, ४११०४८

याद्वारे सुचना देण्यांत येते की, राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठ ने १२ आंगस्ट, २०२४ रोजीस अं<mark>विका ब्रिकवेल एलएलपी ची एक कॉपरिट नादारी निराकरण प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले. अं<mark>विका ब्रिकवेल एलएलपीच्</mark>या धनकॉंना याद्वारे नॉद क्र. १० समोरील पत्त्यावर अंतरिम निर्णय व्यावसायीकांकडे २६ ऑगस्ट,</mark>

२०२४ **रोजी किंवा त्यापुर्वी** त्यांच्या दाव्यांचे पुरावे सादर करण्यास सांगण्यात येते. वित्तीय धनकोंनी फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमातून त्यांच्या दाव्यांचा पुरावा सादर करावा. अन्य सर्व धनको व्यक्तीशः, टपालाने किंव इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पुराव्यासह दावे सादर करू शकतात.

हर प्रधान का न्यनाहर द्वार-वारत वर्ष का कर कर बेकाल. मेर्त द्वार सम्प्रति होते प्रधान प्रधान प्रधान वार्गतिल वित्तीय धनकॉनी फॉर्म सीए मधील वर्गाचे (सध्या एकही नाही) प्राधिकृ प्रतिनिधी म्हणून कृती करण्याकरिता नोंद क्र. १३ समीर सुचिबद्ध केलेल्या प्राधिकृत प्रतिनिधी म्हणून फॉर्म सीए मधील श्रेणी घ

। | व्यांच्या खोटी किंवा दिशाभुल करणारे पुराव्यांच्या सादरीकरण दंडास पात्र असेल

दिनांक : १४ ऑगस्ट, २०२४ नोंदणी क्र.: आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-पी०००१७/२०१६-२०१७/१००४ नियक्तीकरिता प्राधिकती २७ नोव्हेंबर, २०२४ पर्यंत वैध

SVC CO-OPERATIVE कब्जा सूचना

BANK LTD. | OM/AS-

क्षेत्रीय कार्यालय: देव आर्केड, समर्थ नगर, तनिष्क शोरूम जवळ, महात्मा नगर रोड, नाशिक-४२२००५. **फोन**: ०२५३-२३५३५५४

ज्याअर्थी निम्नस्वाक्षरीकारांनी **एसव्हीसी को–ऑपरेटिव्ह बँक लि**. चे प्राधिकृत अधिकार्र असल्याने, सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शीयल ॲसेटस् ॲंड एन्फ्रोर्समेंत ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ ॲंड सुरक्षा व्याजाची अंमलबजावणी आणि कर्ज कायद्याची पुनर्प्राप्ती (Amgt.) अधिनियम, २०१२ (२०१३ चा १) द्वारे सुधारित केल्यानुसार दि. ३.१.२०१३ अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट आणि कर्ज वसुली कायदे आणि विविध तरतुर्दीची वसुली Amendment अधिनियम, २०१६ (२०१६ चा ४४) द्वारे सुधारित केल्यानुसार ऑणि सुरक्षा व्याज (एन्फोर्समेंट) (Amendment) नियम, २०१८ द्वारे पुढील सुधारित ऑणि कलमाखाली दिलेल्या अधिकारांचा वापर करताना कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून सदर . ॲक्ट च्या कलम १३ (२) अन्वये खालील **कर्जदार/गहाणदार/जामीनदार** यांना नोटीसमध्ये नमुद केलेली रक्कम पुढील कराराच्या व्याजासह, आनुष्णिक खर्च, खर्च, शुल्क इत्यादींसह नोटीस मिळालेच्या तारखेपासून ६० दिवसाच्या आत परत करण्याचे आवाहन केले होते.

कर्जदार/गहाणदार/जामिनदार यांनी रक्कम चुकती करण्यास कसूर केली आहे, कर्जदार/गहाणदार/जामिनदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की निम्नस्वाक्षरीकारांनी ०८.०८.२०२४ रोजी सदर ऑक्टच्या कलम १३ (४) सहवाचता सदर नियमावलीच्या नियम ८ अंतर्गत त्यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून येथील खालील वर्णिलेल्या मिलकतीचा प्रत्यक्ष कब्ब्रा घेतला आहे

विशेषतः कर्जदार/गहाणदार/जामिनदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान करण्यात चेरों की, सदर मिळकतीसह व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीसह केलेला कोणताही व्यवहार एसव्हीसी को–ऑपरेटिव्ह बँक लि. च्या प्रभाराच्या अधिन राहील. खाली दिलेल्या रकुमेसाठी दि. ३१.१२.२०२१ अधिक करारानुसार व्याज आणि दि. ०१.०१.२०२२ पासू-पूमेंट्च्या तारखेपर्यंत खर्च, खर्च आणि शुल्क. नोटीस दिल्यानंतर परतफेड केल्यावर देय क्रेडिटे

तारण मत्तांचे विमोचन करण्याकरिता उपलब्ध असलेल्या वेळेच्या संबंधात ॲक्टच्या कलम १३ च्या पोट-कलम (८) च्या तरतुदींकडे कर्जदार/गहाणदार/जामिनदार यांचे लक्ष वेधण्यात

वेत आहे. कर्जदार/गहाणदार/ जामिनदार यांचे नाव व पत्ता	मागणी सुचनेचा दिनांक व देय रक्कम	मालमत्तेचे / सुरक्षित मालमत्तेचे वर्णन	
श्री. शिवाजी परशुराम साळुंके व सी. हेम्लता शिवाजी साळुंक दोघे राहणार फ्लॅट नं.४, राहणार फलंट नं.४, अपार्टमेंट, स.नं. ५०/ १सी-२, मखमलाबाद, नाशिक-४२२००३	मागणी सुचना दिनांक ११.०१.२०२२ व ३१.१२.२०२१ रोजीची रक्कम रू. ६,९०,०००/– (सहा लाख नव्वद हजार फक्त) दि. ०१.०१.२०२२ पासुन भविष्यातील करार व्याज, आनुषिमक खर्च, खर्च, शुल्क इ.सह	फ्लॅट नं. ४, मोजमापीत ५५.७६ स्के.मी. म्हणजेच ६००.०० स्के. फु. पहिला मजला, अनुराज अपार्टमेंट नावाने औळखली जाणारी इमारत बांधीव सन्हें नं. ५०/१सी-२ मौजे मखमलाबाद नाशिक येथील मालमत्तेचा सर्व भाग व पासंल नाशिक महानगर पालिकेच्या हद्दीत. चतुःसिमा: पुर्वेस- ५लॅट नं. १, पिष्टियोस- ९ मी रोड, दक्षिणेस- एलॅट नं.३, उत्तरेस- १५ मिटर रोड	
श्री. शिवाजी परशुराम साळुंके व सी. हेमलता शिवाजी साळुंके दोधे राहणार फ्लंट नं.१०, चौथा मजला, साई गणेश अपार्टमेंट, प्लॉट नं.४, सिटीएस नं. ८०८०, गाव पाथडीं, नाशिक-४२२००९	मागणी सुचना दिनांक ११.०१.२०२२ व ३१.४२.२०२१ रोजीची रक्कम रू. १५,९७,४८०/- (पंधरा लाख सत्यात्रव हजार चारशे ऍशी फक्त) दि. ०१.०१.२०२२ पासुन भविष्यातील करार व्याज, आनुषंगिक खर्च, खर्च,	फ्लॅट नं. १०, मोजमापीत ७४.४ रके.मी. बाधीव चौथा मजला, पार्किंग क्षेत्र ४.६५ रके.मी. साई गणेश अपार्टमेंट नावाने ओळखली जाणारी इमारत बांधीव प्लॉट नं.४ मधील सब्हें नं. ३३०/१ ते ७/२/३/४ पाथडी येथील स्थित मालमतेचा सर्व भा व पार्सल नाशिक महानगर	

ठिकाण : नाशिक टिपः स्वैर भाषांतर, तफावत — असल्यास इंग्रजी ग्राह्य.—

शुल्क इ.सह

(रेग्युलेशन १५ (१)(ए)/१६(३) पहा)

खटला क्र. ओए/६१/२०२० कर्ज वसुली न्यायाधिकरण, मुंबई (डीआरटी ३) १ ला मजला, एमटीएनएल टेलिफोन एक्स्चेंज बिल्डिंग, सेक्टर ३०ए,

वाशी, नवी मुंबई- ४०० ७०३ ऑक्टच्या कलम १९ च्या उपकलम (४) सहवाचता डेब्ट रिकव्हरी ट्रिब्यूनल (प्रोसिजर) रुल्स, १९९३ च्या नियम ५ च्या उप-नियम (२ए) अन्वये समन्स कर्नाटका बँक लिमिटेड

विरुद्ध

नरेश चामरी यादव

(१) नरेश चामरी यादव

डी/डब्ल्यू/एस/ओ-विनायक सदन बिल्डिंग, प्लॉट क्र. २३२, खोली क्र. २०२, २रा मजला, सेक्टर ११, वाशी, ठाणे. महाराष्ट्र-४००७०९.

समन्स

ज्याअर्थी, वरील नमूद ओए/१२२९/२०२१ नामदार पीठासिन अधिकाऱ्यांसमोर ०८/११/२०२१ रोजी सचीबद्ध केला होता. ज्याअर्थी, नामदार न्यायाधिकरणाने कृपावंत होऊन रु. २५७७३४८/- च्या कर्जाच्या वसुलीसाठी

तमच्याविरुद्ध दाखल केलेल्या ॲक्टच्या कलम १९(४) अंतर्गत सदर अर्जावर (ओ.ए. समन्स/सचना जारी केली. (जोडलेल्या दस्तावेजांच्या प्रतींसह अर्ज)

ॲक्टच्या कलम १९ च्या पोट-कलम (४) नुसार, तुम्हा प्रतिवादींना खालीलप्रमाणे निर्देश देण्यात (१) विनंती केलेल्या अनुतोषांना मंजुरी का देऊ नये त्याची समन्सच्या बजावणीच्या तीस दिवसांत

कारणे दाखविण्यासाठी :

(ii) मूळ अर्जाच्या अनु. क्र. ३ए अंतर्गत अर्जदारांनी विनिर्दिष्ट केलेल्या मिळकती आणि मत्तांव्यतिरिक्त अन्य मिळकती आणि मत्तांचे तपशील जाहीर करणे :

(iii) मिळकतींच्या जप्तीसाठीच्या अर्जावरील सनावणी आणि निकाल प्रलंबित असल्याने मळ . अर्जाच्या अनु. क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर केलेल्या अशा अन्य मत्ता आणि मिळकतींचा आणि तारण मत्तांचा व्यवहार करण्यास किंवा त्या निकाली काढण्यास तुम्हाला मज्जाव करण्यात आला आहे. (iv) तुम्ही न्यायाधिकरणाची पूर्व परवानगी घेतल्याखेरीज ज्यावर तारण हितसंबंध बनवले आहेत त्या . कोणत्याही मत्तांची आणि/किंवा मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर किंवा विनिर्दिष्ट केलेल्या अन्य मत्ता आणि मिळकर्तींचे त्यांच्या व्यवसायाच्या सामान्य कामकाजाव्यतिरिक्त विक्री. भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण करणार नाहीत.

(v) व्यवसायाच्या नियमित कामकाजाच्या ओघांत तारण मत्ता किंवा अन्य मत्ता व मिळकती यांच्या . विक्रीतून रोकड झालेल्या विक्री रकमेचा हिशोब देण्यास तुम्ही बांधील असाल व अशी विक्री रक्कम अशा मत्तांवर तारण हितसंबंध धारण करणाऱ्या बँक किंवा वित्तीय संस्थेकडे ठेवलेल्या खात्यामध

तुम्हाला ०६/०९/२०२४ रोजी स. १०.३० वा. लेखी निवेदन सादर करून त्याची एक प्रत . अर्जदारांना सादर करण्याचे व प्रबंधकांसमोर हजर राहण्याचे देखील निर्देश देण्यात येत आहेत, कसूर

केल्यास तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावणी होऊन निकाल दिला जाईल माझ्या हस्ते आणि ह्या न्यायाधिकरणांच्या शिक्क्याने ह्या ०६/०५/२०२४ रोजी दिले.

वाढवलेली तारीख ६/९/२४

समन्स जारी करणाऱ्या प्राधिकृत अधिकाऱ्याची सही

प्रशांत समदाळे डीआरटी ॥। मुंबई

TIRUPATI TYRES LIMITED

CIN:L25111MH1988PLC285197 REGD. OFF: Unit No. 606, Reliables Pride, Anand Nagar, opp. Heera Panna, Jogeshwari (W), Mumbai 400102 Mobile/Helpdesk No:-8424901536

Website: www.tirupatityres.com Email:- www.tirupatityres.com **EXTRACT OF STATEMENT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED ON 30.06.2024**

Sr. No.	Particulars	Quarter ended 30.06.2024 (Unaudited)	Year ended 31.03.2024 (Audited)	Quarter ended 30.06.2023 (Unaudited)
1	Total Income from Operations	22.47	40.87	10.76
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax and Exceptional items)	16.42	11.79	5.71
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items)	16.42	11.79	5.71
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items)	11.42	8.84	5.71
5	Total Comprehensive Income for the period [comprising profit/(loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	11.42	8.84	5.71
6	Equity Share Capital	2,444.35	2,444.35	2,444.35
7	Other equity (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-
8	Earnings Per Share (of `10/- each) (for continuing and discontinued operations)-Basic & Diluted#	0.005	0.004	0.002

Notes:

Place: Mumbai

आहे.

आणि योग्य वाटल्यास स्वीकारणे.

दिनांक १४.०८.२०२४

फोर्ट, मुंबई-४०० ००१

विशेष सूचना :-

महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ,

मुख्य कार्यालयात सादर केले पाहिजे.

(ब) हिशेब तपासनीसांची नेमणूक करणे आणि

Date: 12.08.2024

The above is an extract of the detailed format of Unaudited Financial lesults filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of Unaudited Financial Result for the quarter ended is available on the website of the Stock Exchange www.bseindia.com)

Figures of the previous year have been re-grouped/ re-arranged / relassified wherever considered necessary

महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ

न्यु एक्सेलसियर बिलिंडग, ५ वा मजला, ए.के. नायक मार्ग, फोर्ट,

मुंबई-४०० ००१ फोन नंबर ०२२-२०८२ ५७२० / २०८२ २७२९,

ई-मेल आयडी : msfcthane@yahoo.com

याद्वारे सूचना देण्यात येते की, मुंबई पुनर्रचना अधिनियम, १९६० च्या कलम ७०

अन्वयें पुनर्घटित केलेल्या महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळाच्या भागधारकांची पंचावनावी

वाषिक सर्वसाधारण सभा **बुधवार, दिनांक ०४ सप्टेंबर २०२४** रोजी दुपारी ४.००

वाजता महामंडळाचे मुख्य कार्यालय, मुंबई येथे खालील कामकाज करण्यासाठी भरणार

(अ) ३१ मार्च २०१७ रोजी संपलेल्या वर्षासाठीचा महामंडळाचा ताळेबंद, नफा-तोटा

(क) राज्य वित्तीय महामंडळे कायदा, १९५१ च्या कलम ३६(३) अन्वये वार्षिक

सर्वसाधारण सभेपुढे येणाऱ्या इतर कोणत्याही विषयांवर चर्चा करणे.

मुख्य कार्यालय: यू एक्सेलिसयर बिलिंडग, ५ वा मजला, ए.के. नायक मार्ग,

महामंडळाची शेअर हस्तांतरण पुस्तके दिनांक २१.०८.२०२४ पासून ०४.०९.२०२४

पर्यंत (दोन्ही दिवस धरून) बंद राहतील, भागधारकांनी त्यांच्या पत्त्यात बदल झालेला

वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी प्रतिनिधित्वाचे अधिकार पत्र सभेच्या अट्टेचाळीस

तास आधी म्हणजे दिनांक ०२.०९.२०२४ रोजी किंवा त्यापूर्वी महामंडळाच्य

सभेला उपस्थित राहून मतदान करण्यास पात्र असलेला भागधारक आपल्या एवजी

मतदान करण्यासाठी प्रतिपत्री (PROXY) नेमू शकतो. अशा रितीने नेमलेला प्रतिपत्री

महामंडळाचा भागधारक असलाच पाहिजे असे नाही. प्रतिपत्राचे अधिकार पत्र

सभेच्या अट्टेचाळीस तास आधी म्हणजे दिनांक ०२.०९.२०२४ रोजी किंवा

महामंडळाचा प्रतिप्रतीत्वाचा आणि अधिकार पत्राचा विहित नमुना, भागधारकांना

टपालाने पाठविलेल्या नोटीस बरोबर जोडलेला आहे. अधिकृत प्रतिनिधी, प्रतिपत्री

त्यापूर्वी महामंडळाच्या मुख्य कार्यालयात सादर केले पाहिजे.

असल्यास तो महामंडळास त्वरित कळवावा अशी विनंती करण्यात येत आहे.

पत्रक आणि त्यावरील हिशेब तपासनीसांचा अहवाल व सदर वर्षाच्या

कामकाजासंबंधीचा महामंडळाच्या संचालक मंडळाच्या अहवालावर चर्चा करणे

For Tirupati Tyres Limited

Avinash Anil Ghorpade Managing Director & CFO DIN: 09848799

संचालक मंडळाच्या आदेशावरून

(सचिव)

राजस्थान-३३२०२६

केला होता ज्याअर्थी. सन्माननीय न्यायाधिकरणाने कपावंत होऊन रु. ११,९२,७०२.५०/-च्या कर्जासाठी

तुमच्याविरुद्ध दाखल केलेल्या ॲक्टच्या कलम १९(४) अंतर्गत सदर अर्जावर (ओए) समन्स/सूचना जारी केली. (जोडलेल्या दस्तावेजांच्या प्रतींसह अर्ज). ज्याअर्थी माधारण स्वरूपात समन्यनी बजावणी

सन्माननिय न्यायाधिकरणादारे पर्यायी बजावणीकरिता अर्ज संमत करण्यात आला आहे. ॲक्टच्या कलम १९ च्या पोट-कलम (४) नुसार तुम्हा प्रतिवादींना खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत

(i) विनंती केलेल्या अनुतोषांना मंजुरी का देऊ दिवसांत कारणे दाखविण्यासाठी:

अर्जदारांनी विनिर्दिष्ट केलेल्या मिळकती आणि मत्तांव्यतिरिक्त अन्य मिळकती आणि मत्तांचे तपशील जाहीर करणे;

सुनावणी आणि निकाल प्रलंबित असल्याने मूळ केलेल्या अशा अन्य मत्ता आणि मिळकतींचा आणि तारण मत्तांचा व्यवहार करण्यास किंवा त्या निकाली काढण्यास तुम्हाला मज्जाव करण्यात आला आहे

घेतल्याखेरीज ज्यावर तारण हितसंबंध बनवले आहेत त्या कोणत्याही मत्तांची आणि/किंवा मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर किंवा विनिर्दिष्ट केलेल्या अन्य मत्ता आणि मिळकतींचे त्यांच्या व्यवसायाच्या सामान्य कामकाजाव्यतिरिक्त विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण करणार नाहीत. (v) व्यवसायाच्या नियमित कामकाजाच्या

ओघांत तारण मत्ता किंवा अन्य मत्ता व मिळकती यांच्या विक्रीतन रोकड झालेल्या विक्री रकमेचा हिशोब देण्यास तम्ही बांधील असाल व अशी विक्री रक्कम अशा मत्तांवर तारण हितसंबंध धारण करणाऱ्या बँक किंवा वित्तीय संस्थेकडे ठेवलेल्या खात्यामध्ये जमा केली पाहिजे.

वा. लेखी निवेदन सादर करून त्याची एक प्रत अर्जदारांना सादर करण्याचे व प्रबंधकांसमोर हजर राहण्याचे देखील निर्देश देण्यात येत आहेत. कसूर केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावणी होऊन निकाल दिला जाईल.

डीआरटी-॥, मुंबई

सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर यांचे न्यायालयात जाहीर नोटीस रे. मु. नं. १०८/२००३ निशानी क्र. : १२४

पुढील तारीख : १६/०८/२०२४ श्री. महादेव गोपाळ पाटील व इतर ७ विरूध्द श्री. तुकाराम गोविंद पाटील व इतर ६ ...**प्रतिवादी**

वकील - ए.डी. विध्वंस

रा - २०२, दुसरा मजला, श्रीपाल शॉपिंग सेंटर, राजे छत्रपती शिवाजी मार्ग, विरार पश्चिम, तालुका वसई जि. ठाणे ज्या अर्थी सदरचे वादी यांनी मे, सह दिवाणी न्यायाधी क स्तर वसई यांच्या न्यायालयात सदरचा नियमित

दिवाणी दावा <u>क्र. **१०८/२००३** दाख</u>ल केला आहे. त्याअर्थी असे जाहीर करण्यात येते की, सदरह नियमित दिवाणी दावा मध्ये उपनिर्दिष्ट प्रतिवाद च्यावर प्रत्यक्ष समन्स - नोटीसची बजावणी झालेर्ल ल्यामुळे ही जाहीर नोटीस प्रसिध्द करीत आहेत तरी सदर प्रतिवादी अगर त्यांचे प्रतिनिधींनी त्यांची बाउ मांडण्यासाठी ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासन ३ देवसांच्या आत किंवा **दिनांक १६ माहे ऑगस्ट** २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता पर्यंत उपरनिर्दिष्ट प्रकरण सामील होउन आपले लेखी म्हणणे नोंदवावे आणि तसे ा लेखावरून असे कळविण्यांत येते कीं सदरहु मुदती आपले लेखी म्हणणे न आल्यास न्यायालय वादीचे म्हण ऐकुन प्रस्तृतच्या अर्जात निकाल देण्यांत येईल याच र्वेभीतांनी नोंद घ्यावी

आज **दिनांक २३ माहे जुलै,२०२४** रोजी माझ्य हुकुमावरः सही/

सहा. अधिक्षंक शिक्का सह दिवाणी न्यायालय क .स्तर ,वसई

जाहीर सूचना तमाम जनतेस ह्या सुचनेद्वारे कळविण्यात येते की माझे अशिल नामे श्रीमती. सविता अशोक वांजळे ज्या सद्या इमारत क्र. ०१, ए-विंग, सदनिका क्र. ४४, चौथा मजला, युनीटी कॉम्प्लेक्स एस.आर.ए. सहकारी गृहनिर्माण संस्था, राजन पाडा, पी.जी.रोड, मालाड (प). मंबर्ड - ६४ येथे राहतात त्यांनी माननीय तकार . निवारण समिती, जुने जकात घर, रूम नं. २५, शहीद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई यांचे कडे अपील दावा क्रमांक ३०८/२०२१ दाखल केलेल

तमाम जनतेस कळविण्यात येते की माझे अशिल यांनी हा दावा अपर जिल्हाधिकारी (अति/निष्का) पश्चिम उपनगरे यांनी पारित केलेल्या आदेशाचे व्यशीत होऊच टाम्बल केलेला आहे त्यामध्ये आपण खाली नमद व्यक्ती पक्षकार आहोत - अप्पर जिल्हाधिकारी (अति/निष्का) पश्चिम उपनगरे, वांद्रे (पूर्व), मुंबई, सक्षम प्राधिकारी क्र. ०६, झो.पु.प्रा-वांद्रे (पूर्व), मुंबई, शुभाष बी धावडे, भरत बी धावडे, एकनाथ बी र्घावडे, जे सर्व राहणार करचा देवीची वाडी, राजापूर, अजिवली, रत्नागिरी, सरस्वती बाळा ताम्हणकर, अंधेरी (पूर्व), मुंबई. सचिव युनीटी कॉम्प्लेक्स एस.आर.ए. सह.गृह.नि. संस्था, मालाड (प), मुंबई आणि मेसर्स आर.बी.शाह ऑण्ड कंपनी, मालाड (प), मुंबई. सदरची जाहीर सूचना ही मा. तक्रार निवारण समिती मुंबई यांचे आदेशाने देण्यात येत आहे.

तमाम जनतेस तसेच सर्व पक्षकार यांना या नोटिसीद्वारे समज देण्यात येत आहे की दावा क्र -३०८/२०२१ ची सुनावणी मा. तक्रार निवारण समिती, जुने जकात घर, फोर्ट, मुंबई यांचे दालनात दिनांक १३/०९/२०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता ठेवण्यात आली असन आपणास समज देण्यात येते की आपण सर्वे व्यक्तिशः किंवा आपल्या प्रतिनिधी मार्फत उपस्थित राहून आपले काही म्हणने असल्यास ते सादर करावे दिनांकः १४/०८/२०२४

माझे सही/शिक्या निशी अनिल देविदास पाटील वकील उच्च न्यायालय

बी/२५, अशोका मार्केट, एस.व्ही.रोड, पाटकर कॉलेज जवळ, गोरेगाव (प), मुंबई - ४००१०४

मंबर्ड येथील कर्ज वसली न्यायाधिकरण क्र. २ एमटीएनएल भवन, ३रा मजला, स्ट्रॅण्ड रोड, अपोलो बंदर, कुलाबा मार्केट,

कुलाबा, मुंबई-४००००५ मुळ अर्ज क्र. ३७० सन २०२२

नि. १२ समन्स आयमीआयमीआय बँक लिपिटेट ...अर्जदार

विरुध्द गुमान सिंग भगतावर शेखावत आणि अन्य पतिवाटी

१) गुमान सिंग भगतावर शेखावत, १०४, ए विंग, सरस्वती मार्केट, नवधर रोड, भाईंदर, ठाणे-४०११०५ बी) ४७, रस्पुटोन की कोहाडी जना ग्याना, तहसिलदंतारामकर्न. जिल्हा सिकार.

न्याअर्थी ओ.ए. हा ०८/०९/२०२२ रोजी प्रन्माननीय पीठासिन अधिकाऱ्यांसमोर सूचीबद्ध

परिणामकारक होऊ शकली नाही आणि ज्याअर्थी

नये त्याची समन्सच्या बजावणीच्या ३० (तीस) (ii) मूळ अर्जाच्या अनु. क्र. ३ए अंतर्गत

(iii) मिळकतींच्या जप्तीसाठीच्या अर्जावरील अर्जाच्या अनु. क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर

(iv) तुम्ही न्यायाधिकरणाची पूर्व परवानगी

५. तम्हाला २५/११/२०२४ रोजी स. ११.००

माझ्या हस्ते आणि ह्या न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने सदर ०५ ऑगस्ट, २०२४ रोजी दिले.

यांच्या/शनियुक्ती संबंधातील 'मतदानाचे अधिकार विनियमाती'अनुषंगित विनियमांचा प्राधिकृत अधिकारी गोषवारा संबंधित विहित नमुन्याच्याखाली दिलेला आहे. एसव्हीसी को-ऑपरेटिव्ह बँक लि.करिता व्यवस्थापकीय संचालव दिनांक ०८.०८.२०२४

पालिकेच्या हद्दीत

११ व १२

चतुःसिमाः पूर्वेस- साईड मर्जिन,

उत्तरेस- पॅसेज, लिफ्ट व फ्लॅट नं

पश्चिमेस – साईड मार्जिन.

दक्षिणेस- साईड मार्जिन,